

शिवनेरी किल्ला, ता.जुन्नर, जि.पुणे येथे दि.१९ ते २१ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त “हिंदवी स्वराज्य (महादुर्ग) महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक टिडीएस २०२५/०१/प्र.क्र.०८/पर्यटन-३,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : ०५ फेब्रुवारी, २०२५

संदर्भ :- पर्यटन संचालनालयाचे पत्र क्र.प्रवजसं/हिं.स्व.महो/५८७/२०२४/५५१९, दि. १०/१२/२०२४

प्रस्तावना :-

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सन २०२२-२३ पासून पर्यटन विभागामार्फत शिवनेरी किल्ला, ता. जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अमूल्य कार्याची ओळख करून देणे तसेच, राज्यातील गडकिल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण करून देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यासाठी किल्ले शिवनेरी ता. जुन्नर जि. पुणे येथे दि.१९ ते २१ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत होणाऱ्या हिंदवी स्वराज्य महोत्सवाच्या आयोजनास तसेच त्यासाठी येणाऱ्या रु.४.९१ कोटी खर्चाच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने प्रस्तावित केल्यानुसार दि. १९ ते २१ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत किल्ले शिवनेरी ता. जुन्नर, जि. पुणे येथे हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यास व त्यासाठी येणाऱ्या रु.४,९१,००,०००/- इतक्या रकमेच्या खर्चास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

०२. अटी व शर्ती :-

- १) सदर महोत्सवाच्या आयोजनात महोत्सवाशी संबंधित सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व स्थानिक कलाकारांचा समावेश करण्यात यावा.
- २) सदर महोत्सवाबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी महोत्सवाशी संबंधित सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक घेऊन महोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची तपशिलवार रुपरेषा ठरवावी.
- ३) सदर शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेला रु.४,९१,००,०००/- निधी मागणी क्र.झेडडी-४, ३४५२-पर्यटन, ०१-पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, १०१-पर्यटन केंद्र, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना, (०२) (०४) प्रसिध्दी ५०-इतर खर्च (वेतनेतर) या लेखाशिर्षाखालील मंजूर तरतुदीमधून वितरीत करण्यात येईल. तसेच याबाबत निधी वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
- ४) वितरीत केलेल्या निधीतून खर्च करताना वित्तीय नियमांचे आणि विविध नियमांतर्गत नेमून दिलेल्या कार्यपध्दतीचे पालन करण्यात यावे.

- ५) कोणत्याही परिस्थितीत मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
- ६) सदर खर्च वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/ विनिमय, दि.१७.०४.२०१५, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग-३ अ.क्र.४ परिच्छेद क्र.२७ (२) (अ) अन्वये प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारानुसार मंजूर करण्यात येत आहे.
- ७) प्रमाणित करण्यात येते की, वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दिनांक २५ जुलै, २०२४ च्या परिशिष्टामधील तपासणीसूची बाबींची व अटींची पूर्तता करण्यात आली आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०५१७०४०२४८२३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विजय पोवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री (पर्यटन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. राज्यमंत्री (पर्यटन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव, पर्यटन यांचे स्वीय सहायक
७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
८. महालेखापाल, महाराष्ट्र - १, (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
९. महालेखापाल, महाराष्ट्र - २, (लेखा परीक्षा /लेखा व अनुज्ञेयता), नागपूर.
१०. महालेखापाल (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), मुंबई.
११. संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई.
१३. विभागीय आयुक्त, पुणे
१४. जिल्हाधिकारी, पुणे
१५. जिल्हा नियोजन अधिकारी, पुणे
१६. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१९. नियोजन विभाग (कार्यासन-१४११/१४४४), मंत्रालय, मुंबई.
२०. वित्त विभाग (का.व्यय-१५/अर्थ-११) मंत्रालय, मुंबई.
२१. सामान्य प्रशासन विभाग (का.३४),) मंत्रालय, मुंबई.
२२. अवर सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग (अर्थसंकल्प शाखा), मंत्रालय, मुंबई.
२३. निवडनस्ती (पर्यटन-३)